

केंद्र शासनाच्या “स्वच्छ भारत कोष”
च्या धर्तीवर राज्यामध्ये “स्वच्छ
महाराष्ट्र कोष” स्थापन करण्यास
मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: स्वभाअ २०१५/प्र.क्र. १३०(१)/ नवि-३४

हुतात्मा राजगुरु चौक, मदाम कामा मार्ग

४ था मजला, मंत्रालय, मुंबई

दिनांक : ५ डिसेंबर, २०१५

वाचा :

- १) केंद्र शासनाच्या शहरी विकास मंत्रालयाने डिसेंबर, २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियानासाठी प्रसिध्द केलेल्या मार्गदर्शक सूचना.
- २) शासन निर्णय, नगर विकास विभाग क्रमांक स्वभाअ २०१५/प्र.क्र. २३/नवि-३४, दिनांक १५ मे, २०१५.

शासन निर्णय:

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी राज्यामध्ये सुरु झाली आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सर्व शहरे व गावे हागंदारी मुक्त करून स्वच्छ करावयाची आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी वैयक्तीक शौचालय, सामुदायीक शौचालय व घनकचरा व्यवस्थापन यासाठी येणाऱ्या खर्चाच्या प्रमाणात केंद्र व राज्य शासनाचे उपलब्ध होणारे अनुदान पुरेसे नाही. तसेच, सार्वजनिक शौचालयांसाठी केंद्र व राज्य शासनाचे अनुदान उपलब्ध होणार नाही. त्यामुळे, इतर स्रोतामधून यासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा लागणार आहे.

२. केंद्र शासनाने त्यांच्या स्तरावर इतरस्रोतामधून येणाऱ्या निधीसाठी “स्वच्छ भारत कोष” स्थापन केलेला आहे. निती आयोगाने स्वच्छ भारत अभियानासाठी नेमलेल्या अभ्यास गटाने राज्यस्तरावर कोष निर्माण करण्याची शिफारस केलेली आहे. या अभियानाचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत प्राप्त होणाऱ्या निधी व्यतिरिक्त इतरस्रोतामधून निधी उभारणे आवश्यक असल्याने केंद्र शासनाच्या “स्वच्छ भारत कोष” च्या धर्तीवर राज्यामध्ये “स्वच्छ महाराष्ट्र कोष” चे गठन करण्यास शासन मान्यता देत आहे.

३. स्वच्छ महाराष्ट्र कोष:

३.१ “स्वच्छ महाराष्ट्र कोष” ची नोंदणी सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट, १८६० व मुंबई पब्लिक ट्रस्ट, १९५० च्या अंतर्गत करण्यात यावी. स्वच्छ महाराष्ट्र कोषची रचना पुढील प्रमाणे राहिल.

अ. क्र.	नाव व पदनाम	पद
१	मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य	अध्यक्ष
२	मा. मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता, महाराष्ट्र राज्य	उपाध्यक्ष
३	मा. राज्यमंत्री, नगर विकास, महाराष्ट्र राज्य	सदस्य
४	मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन	सदस्य
५	अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, महाराष्ट्र शासन	सदस्य
६	प्रधान सचिव, नगर विकास-१, महाराष्ट्र शासन	सदस्य

७	प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग	सदस्य
६	सचिव, नगर विकास-२, महाराष्ट्र शासन	सचिव
८	राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)	कोषाध्यक्ष

३.२ “स्वच्छ महाराष्ट्र कोष” मध्ये उपलब्ध होणाऱ्या निधीचे प्रस्तावित स्रोत:

- (१) देणगीदारांकडून व हितचिंतकाकडून मिळणारी देणगी.
- (२) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळणारी देणगी.
- (३) कार्पोरेट सोशल रिसपॉन्सीबिलिटी (CSR) अंतर्गत उपलब्ध होणारी देणगी.
- (४) स्थावर व जंगम मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न.
- (५) बँक खात्यातील ठेवी, मुदत ठेवी व इतर गुंतवणुकीवरील व्याज.
- (६) “स्वच्छ महाराष्ट्र कोष” मधील निधीचा विनियोग:

३.३ स्वच्छ महाराष्ट्र कोषमध्ये उपलब्ध होणाऱ्या निधीचा विनियोग स्वच्छ भारत अभियान / स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत ग्रामीण व नागरी भागात राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी करण्यात येईल. या कोष मधील विनियोगाबाबतचे सविस्तर नियम करण्याबाबत स्वच्छ महाराष्ट्र कोषच्या पहिल्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.

३.४ “स्वच्छ महाराष्ट्र कोष” मध्ये देण्यात येणाऱ्या देणगीस प्रचलित आयकर नियमानुसार संबंधित देणगीदारास आयकरातून सूट देण्याबाबतचा प्रस्ताव आयकर विभागास पाठवून मान्यता घेण्यात येईल.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१२०५१६३६३३११२५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुधाकर झा. बोबडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता, मंत्रालय, मुंबई
४. मा. मंत्री, यांचे खाजगी सचिव.(सर्व)
५. मा. राज्यमंत्री, यांचे खाजगी सचिव (सर्व)
६. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.

७. अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. अप्पर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव मंत्रालयीन विभाग (सर्व)
९. प्रधान सचिव (नगर विकास-१), मंत्रालय, मुंबई.
१०. प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
११. सचिव (नगर विकास-२), मंत्रालय, मुंबई.
१२. आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई.
१३. महासंचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. महालेखाकार (लेखा व अनुज्ञेयता)-१, मुंबई.
१५. महालेखाकार (लेखा व अनुज्ञेयता)-२, नागपूर.
१६. सर्व विभागीय आयुक्त.
१७. सर्व जिल्हाधिकारी.
१८. आयुक्त, सर्व महानगरपालिका.
१९. पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, बेलापूर, नवी मुंबई
२०. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व
२१. मुख्याधिकारी, सर्व नगरपरिषदा/ नगर पंचायती.
२२. राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालय, मुंबई
२३. निवडनस्ती नवि-३४ नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई